RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, 107.

C\O The Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd., Branch:-Kalher. Saidarshan Building, Gala

No.203, Opp. (1,2) J.K. Petrol Pump, Purna Bus Stop, Purna., At./Post. Kalher,

Tal.Bhiwandi, Dist. Thane. Tel -02522-273870

FORM "Z"

[See sub-rule [11 (d-1)] of rule 107]

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the MR. DEEPAK UTTAM

YEWALE under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 issue a

Shri. Batth Bachittersingh Jagirsingh to repay the amount mentioned in the

notice being RS.10.14.074/- in words (Rs. Ten Lakhs Fourteen Thousand

Seventy Four Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor

having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the

judgment debtor and the public in general that the undersigned has taken

possession of the property described herein below in exercise of powers conferred

on him/her under rule 107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not

to deal with the property and any dealings with the property will be subject to the

charge of the RECOVERY OFFICER MR. DEEPAK UTTAM YEWALE for an amount

RS. 07,94,692/- in words (Rs. Seven Lakhs Ninety Four Thousand Six Hundred

Description of the Immovable Property

Flat No.204, 2nd Floor, B Wing, Vighnaharta Apartment, Pimplas Road,

Grampanchayat Kone, Tal-Bhiwandi, Dist - Thane. Survey No. 177/20 (pt)

Area 490.00 Sq.Ft.

artson Engineering Limited

Regd. Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani

Business Park, Powai, Mumbai - 76, MH.

Tel: 022-66255600; Email: investors@artson.net; website: www.artson.net

NOTICE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the members of Artson Engineering Limited ('the Company') will be held on **Wednesday**,

24th July 2019 at 03.00 p.m. (IST) at the Seminar Hall, The Victoria Memorial

School for the Blind, Opp. Tardeo AC Market, 73, Tardeo Road, Mumbai - 400034, Maharashtra, to transact the business as set-forth in the Notice of AGM, available

at the website of the Company **www.artson.net**. The Register of Members will

emain closed from Thursday, 18th July 2019 to Wednesday, 24th July 2019

The Notice of 40th AGM along with the Annual Report for the financial year

2018-19 is sent in electronic form, to all the members whose e-mail IDs are registered with the Company on 19th June 2019, and to all other members at their

Further, the Notice of 40th AGM and the Annual Report for the financial year

2018-19 is available on the website of the Company at **www.artson.net** and also

at the website of the National Securities Depository Limited (NSDL) at

www.evoting.nsdl.com. The same can also be obtained by writing a mail a

The members whose name appear in the Register of Members or the Register of

Beneficial Owners maintained by the Depositories, as on the cut-off date, i.e.,

 17^{th} July 2019, can cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through e-Voting system provided by NSDL from a place

The remote e-Voting commences on Sunday, 21st July 2019 (09:00 a.m. IST) and will remain open until Tuesday, 23^{rd} July 2019 (05:00 p.m. IST). The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote is

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e.,

17th July 2019, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or RTA. The detailed procedure of obtaining the User ID and password is provided in the Notice of AGM which is available at the Company's

website and NSDL's website. However, if a member is already registered with

The Company has appointed Mr. Vishram Panchpor, Company Secretary in whole

time practice, as the Scrutinizer to scrutinize the e-Voting and poll process to be

The Members who have cast their vote through remote e-Voting, can attend the

In case of any queries related to e-Voting, members may please refer to Frequently Asked Questions (FAQ's) for members and user manual available in the "Downloads" section of NSDL's Website or call the toll free no. 1800222990 or contact

Ms. Pallavi Mhatre, Manager, M/s National Securities Depository Limited, Trade

World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, Maharashtra, Tel No: +91 22 2499 4545; or email at

ORIENT PAPER & INDUSTRIES LIMITED

(CIN: L21011OR1936PLC000117)

Regd. Office: Unit – VIII, Plot No. 7, Bhoinagar, Bhubaneswar – 751012 (Odisha)

Ph: (0674) 2396930, Fax: (0674) 2396364

E-mail: cosec@orientpaperindia.com, Website: www.orientpaperindia.com

NOTICE OF THE 83RD ANNUAL GENERAL MEETING.

BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

01. The 83rd Annual General Meeting ("AGM") of the shareholders of the Company will be

02. The Annual Report 2018-19 and Notice of the AGM of the Company has been sent in

held on Friday, 19th July 2019 at 11.00 a.m. at the Registered office of the Company.

electronic form to all the members whose email IDs are registered with the

Company/Depository Participant(s). For members who have not registered their

email address, physical copies of the aforesaid documents have been sent in the

permitted mode. The dispatch of the Notice of the AGM along with the Annual Report

03. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain

04. The Company is providing remote e-voting facility to all its members to enable them to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of AGM

(a) The remote e-voting shall commence on 16th July 2019 (9:00 a.m.) and ends or

(b) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the

(c) E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 p.m. on 18th July 2019:

(d) Any person, who acquires shares of the Company and becomes member of the

Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 11th

July 2019, may obtain the User ID and password by sending a request a

evoting@karvy.com or cosec@orientpaperindia.com. The details procedure for

obtaining User ID and Password is also provided in the Notice of 83rd AGM. However,

if you are already registered with Karvy for remote e-voting then you can use you

made available at the AGM; (ii) The members who have cast their vote by remote e-

voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their

vote again; and (iii) a person whose name is recorded in the register of members or in

the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date

only shall be entitled to avail facility of remote e-voting or voting at the AGM through

website www.orientpaperindia.com and also on the Karvy's website

'e-voting user manual' available in the downloads section of Karvy's e-voting website

on https://evoting.karvy.com or contact Mr. S.V. Raju - Deputy General Manager,

(Unit: Orient Paper & Industries Limited) of Karvy Fintech Private Limited, Karvy

Selenium Tower B. Plot 31-32. Gachibowli, Financial District, Nanakramouda

Hyderabad- 500 032 or at evoting@karvy.com or phone no. 040 - 6716 1500 or cal

(f) The Notice of AGM and Annual Report 2018-19 are available on the Company's

(g) In case of any queries, you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) and

(e) The members may note that: (i) the facility for voting through Polling paper shall be

dated 12th June, 2019 and has engaged the services of M/s. Karvy Fintech

& Accounts has been completed on 24th June, 2019.

existing user ID and password for casting your vote.

18th July, 2019 (5:00 p.m.);

AGM is 11th July, 2019;

polling paper;

closed from 12th July, 2019 to 19th July 2019 (both days inclusive).

Private Limited ("Karvy"). All the members are informed that:

By order of the Board

Deenak Tihrew

Company Secretary

FCS 8925

for Artson Engineering Limited

egistered address via permitted mode on 24th June 2019.

other than the venue of AGM ('remote e-Voting').

NSDL, the existing User ID and Password can be used.

AGM but will not be allowed to cast vote at the AGM.

conducted at the 40th AGM of the Company.

Mumbai, 25th June 2019

cast, the same cannot be modified.

CIN: L27290MH1978PLC020644

(A subsidiary of Tata Projects Limited)

Sd-

(MR. DEEPAK UTTAM YEWALE)

Recovery Officer

demand notice date 14.03.2016 calling upon the judgment debtor.

date 27.06.2016 And attached the property describe herein below.

Rules, 1961 on this 23rd Day of February 2019.

Ninety Two Only) and interest thereon.

Date :- 24/06/2019

Bhiwandi, Dist. Thane

investors@artson.net.

Place :- Kalher, Purna. Tal.



RANE (MADRAS) LIMITED

'Maithri", No.132, Cathedral Road, Chennai - 600 086 Website: www.ranegroup.com; E-mail: investorservices@ranegroup.com Tel.: 044 2811 2472 / 73; Fax: 044 2811 2449

NOTICE

FIFTEENTH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that, the Fifteenth (15th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held at 10:15 hrs on Wednesday, July 24, 2019 at The Music Academy (Mini Hall), New No. 168, TTK Road, Royapettah, Chennai - 600 014, to transact businesses as contained in the Notice of the Fifteenth (15th) AGM.

The Notice of the 15th AGM of the Company along with Attendance Slip and Proxy Form is being sent to all the members at their registered address by registered pos-Electronic copies of the Annual report and the notice convening the 15th Annua General meeting (AGM) is being sent to the members whose e-mail address are registered with the Company / respective Depository Participants. For members who have not registered their email address, physical copies of the Annual Report would be sent in the permitted mode. Members who have requested through any specific mode have been served in the said mode. These documents can also be downloade

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and other applicable provisions of the Act and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members, facilities for remote e-voting. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date viz., July 17, 2019 (Wednesday) and may cast their vote electronically on the businesses set forth in the Notice of the 15th AGM through the electronic voting system on National Securities Depository Limited (NSDL) from a place other than the place of venue of the AGM ('remote e-voting').

- The remote e-voting shall commence on July 21, 2019 (Sunday) (09:00 hrs IST The remote e-voting shall end on July 23, 2019 (Tuesday) (17:00 hrs IST)
- The cut-off date for determining the eligibility for remote e-voting is July 17, 2019 (Wednesday). Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of Notice and holding shares as on the
- disabled by NSDL after 17:00 hrs. IST on July 23, 2019 (Tuesday) and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) The facility for voting through polling paper shall be made available at AGM; (c) The members who have cast their votes by remote e voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to case their votes again; and (d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting o voting at the AGM through poll.
- practice (FCS 6125), Partner, M/s. CR & Associates, Company Secretaries as the transparent manner.
- for members and e-voting manual for members at the download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL, addressing Ms. Pallavi Mhatre Manager, NSDL, 4th Floor, A' Wing, Trade World, Kamala Mills Compound Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, email evoting@nsdl.co.in, contact number: 1800222990 / 022-24994200 / 022 24994545

member of the company. The instrument appointing proxies should however be other person or shareholder.

determining entitlement of members for the final dividend for 2018-19, if declared a

Chennai

(By order of the board) For Rane (Madras) Limited S Subha Shree Secretary

CIN: L65993TN2004PLC0528

from www.evoting.nsdl.com or www.ranegroup.com.

All the members are informed that: The business set forth in the Notice of the 15th AGM may be transacted through

- remote e-voting.
- cut-off date, may obtain login ID and password by sending an email to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting, then existing user ID and password can be used for casting vote. Members eligible to vote may note that: (a) The remote e-voting module shall be
- VI. The Company has appointed Mr. C Ramasubramaniam, Company Secretary in
- Scrutinizer to scrutinize the e-voting process and poll at AGM in a fair and /II. In case of gueries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQ's
- Any member entitled to attend and vote at the Annual General Meeting (AGM) may appoint a proxy to attend and vote instead of himself. The proxy need not be

deposited at the registered office of the company not less than 48 hours before the commencement of the AGM. A person can act as a proxy on behalf of members not exceeding fifty and holding in the aggregate not more than ten percent of the tota share capital of the Company carrying voting rights. A member holding more than ten percent of the total share capital of the Company carrying voting rights may appoint a single person as proxy and such person shall not act as a proxy for any The Company has fixed the record date as Wednesday, July 17, 2019, fo

the 15th AGM

June 24, 2019

PUBLIC ANNOUNCEMENT PURSUANT TO SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI") CIRCULAR NO. SEBI/HO/MRD/DSA/CIR/P/2016/110

DATED OCTOBER 10, 2016 ("SEBI CIRCULAR") FOR THE IMMEDIATE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF **COMBINE HOLDING LIMITED**

Registered Office:77A, Block- B, Greater Kailash - I, New Delhi - 110048, India Tel: +91 7303495377; Email: combineholdinglimited@gmail.com Website: www.combineholding.in Contact Person: Mehak Devgan, Company Secretary

Corporate Identification Number: L65999DL1983PLC016585 THIS PUBLIC ANNOUNCEMENT ("PA") IS BEING ISSUED BY PUNJAB

PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 1956 AND HAVING ITS REGISTERED OFFICE AT 1ST FLOOR, EXPRESS BUILDING, BAHADUR SHAH ZAFAR MARG, NEW DELHI - 110002, INDIA ("ACQUIRER")*, ONE OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF COMBINE HOLDING LIMITED ("CHL" OR "THE COMPANY"), TO PROVIDE AN EXIT OPPORTUNITY TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF CHL IN ACCORDANCE WITH THE SEBI CIRCULAR ("EXIT OFFER").

NOTE - SINCE THERE IS NO IDENTIFIABLE PROMOTER OF THE COMPANY, ACQUIRER IS PROVIDING THE EXIT OFFER TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE COMPANY.

The Equity Shares of the Company were originally listed only on Delhi Stock Exchange Limited ("DSE"). Post de-recognition of DSE, Equity Shares of the Company were listed or Calcutta Stock Exchange Limited ("CSE"). Pursuant to a circular bearing reference number NSE/CML/40200 dated February 11, 2019 issued by The National Stock Exchange of India Limited ("NSE"), the Company was shifted to the Dissemination Boar ("DB") of NSE.

Acquirer is one of the public shareholders of the Company and holds 92,000 Equity Shares in the Company. Acquirer has vide letter dated April 20, 2019 conveyed its intention to the poard of directors of the Company to provide an exit opportunity to the public shareholders of the Company. In terms of the applicable provisions of the SEBI Circular, the Acquirer has appointed Hem Securities Limited ("HSL") a SEBI registered category I Merchant Banker with permanent registration no. INM000010981) and empaneled as "Independent Value with NSE to carry out valuation of Equity Shares of the Company. HSL after taking into consideration applicable valuation methodologies has issued its valuation report dated June 20, 2019 and determined Rs. 10,946/- to be the fair value per Equity Share. In view of the above, the Acquirer has decided to offer Rs. 10,946/- per Equity Share ("Offer Price") Further, SEBI vide its letter MRD/OW/DSA/2017/17463/1 dated July 25, 2017 as communicated to BSE Limited and NSE ("SEBI Letter"), inter-alia, permitted that, public hareholders /investors who are willing to remain as shareholders of the Company and do not want an exit may be allowed to do so and the Designated Stock Exchange (in the present case NSE) may obtain an undertaking from the investors who do not want an exit onsequentially the exit obligation of the Offering shareholder will be reduced accordingly. In terms of above mentioned SEBI letter, Public Shareholders who are willing to remain as hareholders of the Company and do not want an exit shall send an undertaking to this effect ("format for the same is made available on the website of the Company www.combineholding.in") either by registered post / speed post/ courier, at their own risi

Kailash-I, New Delhi-110048, on or before the closure of business hours on July 09, 2019 Post July 09, 2019, the Acquirer will initiate the process of Exit offer to those shareholders who have decided to continue as shareholders of the Company ("Remaining Public Shareholders") and the same shall be communicated through another Public Announcement. Acquirer undertakes that the Exit Offer Letter containing the relevan details relating to Exit Offer including dates of opening and closing of Exit Offer, Offer Price procedure to be followed and documents required to be submitted for participating in Exit Offer shall be sent to Remaining Public Shareholders for participation in the Exit Offer.

or by hand delivery at the registered office of the Company at 77A, Block- B, Greate

Financial Arrangements: In accordance with the SEBI Circular read with the circulars/notices issued by NSE, the Acquirer through a scheduled commercial bank will arrange a bank guarantee in favour of NSE for an amount equivalent to/more than the 100% of the Total Consideration (Offer Price multiplied by shares held by Remaining Public Shareholders) payable under the Exit Offer atleast one day before the dispatch of Exit Offer Letter. Bank guarantee shall be valid for a period of one year from the date of closure of exit offer period or such period as may be required by NSE.

Shareholding Details: As on the date of this PA, the Authorized Share Capital of the Company is Rs. 1,00,00,000 (Rupees One Crore) consisting of 10,00,000 (Ten Lakh) Equity Shares of Rs. 10/- (Rupees Ten only) each & the Issued, Subscribed and Paid-up Capital of the Company is Rs. 49,00,000 (Rupees Forty Nine Lakh) consisting of 4,90,000 Four Lakh Ninety Thousand) Equity Shares of face value of Rs. 10/- (Rupees Ten) each Out of these Acquirer holds 92,000 Equity Shares of Rs. 10 each representing 18.78% of the Paid up Equity Shares Capital and balance 3,98,000 Equity Shares representing 81.22% of the Paid up Equity Share Capital are held by the other public shareholders.

This PA is expected to be available at the website of NSE at www.nseindia.com.

ON BEHALF OF THE ACQUIRER

(Signed by Shweta Saxena, for and on behalf of the Acquirer vide board resolution dated April 20, 2019)

Place: New Delhi Date: June 24, 2019

PROCESS AND METHODOLOGY TO BE ADOPTED FOR THE BUY-BACK: The Buyback is open to all equity shareholders/beneficial owners of the Company holding Equity Shares either in physical and/or electronic form on the Record Date. However

Eligible Sellers holding Equity shares in physical form are required to get their Equity Shares dematerialized before tendering their Equity Shares in the Buy Back.

The Buyback shall be implemented using the "Mechanism for acquisition of shares through Stock Exchange" notified by SEBI vide circular CIR/CFD/POLICYCELL/1/2015 8.2 dated April 13, 2015 and circular no. CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016 and following the procedure prescribed in the Companies Act and the Buyback Regulations and as may be determined by the Board (including the Committee authorized to complete the formalities of the Buyback) and on such terms and conditions as may be permitted by law from time to time.

For implementation of the Buyback, the Company has appointed Narnolia Financial Advisors Limited as the registered broker of the Company (the "Company's Broker through whom the purchases and settlements on account of the Buyback would be made by the Company. The contact details of the Company's Broker are as follows:

Narnolia Financial Advisors Limited Contact Person: Mr. Pankai Harlalka 201, 2nd Floor, Marble Arch 236B, A.J.C Bose Road, Kolkata – 700020 Tel. No: (033) 4050 1500 Fax: (033) 4050 1549 Email: pańkaj.harlalka@narnolia.com Website: www.narnolia.com SEBI Registration No of BSE: INZ000166737

The Company will request BSE to provide the separate Acquisition window to facilitate placing of sell orders by shareholders who wish to tender Equity Shares in the Buyback

BSE would be the Designated Stock Exchange for this Buyback.

8.5 In the event Shareholder Broker(s) of Eligible Shareholder is not registered with BSE then that Eligible Shareholder can approach any BSE registered stock broker and can make a bid by using quick unique client code (UCC) facility through that BSE registered stock broker after submitting the details as may be required by that stock broker to be in compliance with the SEBI regulations. In case Eligible Shareholder is not able to bid using quick UCC facility through any other BSE registered stock broker then the Eligible Shareholder may approach Company's Broker to bid by using quick UCC facility by submitting relevant documents.

The Eligible Shareholder approaching Designated Stock Exchange registered stock broker (with whom he does not have an account) may have to submit the requisite

documents as may be required. The requirement of documents and procedures may vary from broker to broker.

During the tendering period, the order for selling the shares will be placed in the Acquisition Window by eligible shareholders through their respective stock brokers during normal trading hours of the secondary market. The stock brokers ("Seller Member(s)") can enter orders for demat shares.

 $8.8 \quad \text{Procedure to be followed by Equity Shareholders holding Equity Shares in the dematerialized form:} \\$

8.8.1 Shareholders who desire to tender their Equity Shares in the electronic form under the Buyback would have to do so through their respective Seller Member by indicating to their broker the details of Equity Shares they intend to tender under the Buyback.

8.8.2 The Seller Member would be required to place an order/bid on behalf of the Shareholders who wish to tender Equity Shares in the Buyback using the acquisition window of the BSE. Before placing the bid, the concerned Seller Member would be required to transfer the tendered Equity Shares to the special account of Clearing Corporation of India Limited ("Clearing Corporation"), by using the settlement number and the procedure prescribed by the Clearing Corporation. This shall be validated at the time of order/bic

8.8.3 The details of the Special Account of Clearing Corporation shall be informed in the issue opening circular that will be issued by BSE Limited/Clearing Corporation. 8.8.4 For Custodian Participant orders for demat Equity Shares early pay-in is mandatory prior to confirmation of order by custodian. The custodian shall either confirm or reject the

orders not later than the closing of trading hours on the last day of the tendering period. Thereafter, all unconfirmed orders shall be deemed to be rejected. For all confirmed Custodian Participant orders, order modification shall revoke the custodian confirmation and the revised order shall be sent to the custodian again for confirmation.

8.8.5 Upon placing the bid, the Seller Member shall provide a Transaction Registration Slip ("TRS") generated by the BSE Exchange Bidding System to the shareholder. TRS will contain the details of order submitted like Bid ID No., Application No., DP ID, Client ID, No. of Equity Shares tendered etc. Procedure to be followed by Registered Equity Shareholders holding Equity Shares in the Physical form:

8.9.1 All Equity Shareholders holding the Physical Shares shall note that in accordance with the proviso to regulation 40(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (notified by the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fourth Amendment) Regulations, 2018), read with SEBI's press release dated March 27, 2019, transfers of securities shall not be processed unless the securities are held in the dematerialized form with a depository with effect from April 1, 2019. Given that the settlement of equity shares will happen post the effective date of LODR Amendment, i.e. April 1, 2019, the Company shall not be able to accept the equity shares tendered in physical form. Accordingly, the eligible shareholders are advised to approach the concerned depository participant to have their equity shares dematerialized before tendering their equity shares in the buyback.

In case any person has submitted equity shares in physical form for dematerialisation, such eligible shareholders should ensure that the process of getting the equity shares dematerialised is completed before such eligible shareholders tender their equity shares in the buyback, so that they can participate in the buyback offer.

8.10 Modification/cancellation of orders will be allowed during the tendering period of the Buyback. 8.11 The cumulative quantity tendered shall be made available on BSE Limited's website - www.bseindia.com throughout the trading session and will be updated at specific

intervals during the tendering period.

METHOD OF SETTLEMENT: Upon finalization of the basis of acceptance as per Buyback Regulations:

The settlement of trades shall be carried out in the manner similar to settlement of trades in the secondary market.

The Company will pay the consideration to the Clearing Corporation on or before the pay-in date for settlement for Equity Shares accepted under the Buyback, the Shareholders whose shares have been accepted in the Buyback will receive funds payout in their settlement bank account from Clearing Corporation.

The equity shares bought back in the demat form would be transferred directly to the demat account of the Company opened for Buyback (the "Special Demat Account" provided it is indicated by the Company's Broker or it will be transferred by the Company's Broker to the Special Demat Account on receipt of the equity shares from the clearing and settlement mechanism of BSE.

The Eligible Shareholders will have to ensure that they keep the depository participant ("DP") account active and unblocked to receive credit in case of return of Equity Shares due to rejection or due to non-acceptance.

Excess demat Equity Shares or unaccepted demat Equity Shares, if any, tendered by the Eligible Shareholders would be returned to them by Clearing Corporation. The Clearing Corporation would settle the trades by making direct funds payout to the Eligible Shareholders and the Seller Member would issue contract note. Company's

Broker would also issue a contract note to the Company for the Equity Shares accepted under the Buyback. If Eligible Sellers bank account details are not available or if the fund transfer instruction is rejected by Reserve Bank of India or bank, due to any reasons, then the amount payable to Eligible Shareholders will be transferred to the Seller Membe for onward transfer to the Eligible Sellers.

Eliaible Shareholders who intend to participate in the Buyback should consult their respective Seller Member for payment to them of any cost, applicable taxes, charges and expenses (including brokerage) that may be levied by the Seller Member upon the Eligible Shareholders for tendering Equity Shares in the Buyback (secondary market transaction). The Buyback consideration received by the Eligible Shareholders, in respect of accepted Equity Shares, could be net of such costs, applicable taxes, charges and expenses (including brokerage) and the Company accepts no responsibility to bear or pay such additional cost, charges and expenses (including brokerage) incurred solely by the Eligible Shareholders.

The Equity Shares lying to the credit of the Special Demat Account will extinguished in the manner and following the procedure prescribed in the Buyback Regulations. COMPLIANCE OFFICER:

Mr. Debabrata Thakurta, Company Secretary and Compliance Officer

Star Cement Limited
Satyam Towers, Unit No. 9B, 1st Floor

3 Alipore Road, Kolkata – 700027

Tel no. (033) 24015556; Fax No. (033) 24015556

Email: debabratathakurta@starcement.co.in

Website: www.starcement.co.in Investor may contact the Compliance Officer for any clarification or to address their grievances, if any, during office hours i.e. 10.00 a.m. to 5.00 p.m. on all working days except Saturday, Sunday and Public holidays.

INVESTOR SERVICE CENTRE & REGISTRAR TO THE OFFER/RTA: In case of any query, the shareholders may contact the Registrar to the Buyback during working hours, i.e. 10.00 a.m. to 5:00 p.m. on all working days except Saturday, Sunday and Public holidays at the following address:

Registrar to the Buyback:

Maheshwari Datamatics Pvt. Ltd.

23 R. N. Mukherjee Road, 5th floor, Kolkata -700001

Tel No.: (033) 22482248, 22435029 Fax No.: (033) 22484787 Email: mdpldc@yahoo.com, Website: http://www.mdpl.in

Contact Person: Mr. S. Rajgopal SEBI registration no.: INR0000000353 12. MANAGER TO THE BUYBACK OFFER

Narnolia™

NARNOLIA FINANCIAL ADVISORS LIMITED

201, 2nd Floor, Marble Arch 236B, A.J.C Bose Road, Kolkata - 700020 Tel. No : (033) 4050 1500 Fax: (033) 4050 1549 Email: mgoenka@narnolia.com Website: www.narnolia.com Contact Person: Mr. Manav Goenka SEBI REGN NO: INM000010791

13. DIRECTORS RESPONSIBILITY:

As per Regulation 24(1)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accept full and final responsibility for the information contained in this Public Announcement and confirms that this Public Announcement contains true, factual and material information and does not contain any misleading information. A copy of this Public Announcement will be available on the SEBI's website www.sebi.gov.in during the period of the Buyback.

> For and on behalf of the Board of Directors of M/s. Star Cement Limited

Sajjan Bhajanka Chairman & Managing Director DIN: 00246043

Sanjay Agarwal Managing Director DIN: 00246132

Debabrata Thakurta Company Secretary & Compliance Officer M.No.: FCS6554

Place: Kolkata Date : June 21, 2019

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the General Public that a notice under section 13 of the Limited Liability Partnership Act, 2008 will be sent to the Registrar of Companies, Mumbai by PHYTOFARM GLOBAL LLP for seeking confirmation for change of Registered office from state of "Maharashtra" to the state of

"Guiarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed shifting of the "Maharashtra" to the state of "Guiarat" may ntimate to the Registrar of Companies Ministry of Corporate Affairs, 100 Everest Drive, Mumbai- 400002 within 2 days of the date of publication of notice, the nature of interest and grounds of opposition, if any with a copy to PHYTOFARM GLÓBAL LLP at the registered office mentioned below: PHYTOFARM GLOBALLLP. AWFIS SPACE SOLUTIONS P LTD, 1B-

1003, 10TH FLOOR, PARINEE CRESCENZO, G BLOCK, BKC, BANDRA EAST, MUMBAI - 400051



for examination of NPA accounts from the angle of possible fraud.

Central Bank of India proposes to constitute a panel of Retired Executives (Scale VI & VII) for examination of NPA accounts with an outstanding above ₹5 Crore and up to ₹100 Crore from the angle of possible fraud. Last Date of Receipt of application is 10.07.2019.

For Application & further details, please ct nearby Field General Manager/ Zonal Manager/ Regional Manager or visit our website www.centralbankofindia.co.in under menu "Career with us".

Deputy General Manager (Recovery) Place : Mumbai Date : 25.06.2019

ANNAPURNA FINANCE PRIVATE LIMITED

				(Alliount in Ks)
Particulars	Six Months ended	Corresponding six months ended in the previous year	Year to date figures for current accounting year ended	Previous accounting year ended
	31st March 2019	31st March, 2018	31st March, 2019	31st March, 2018
	Audited	Audited	Audited	Audited
1 Interest earned (a+b+c)	2,174,630,950	1,538,438,667	4,075,395,030	2,902,917,913
a) Interest on advances	2,046,270,627	1,470,428,385	3,856,252,902	2,731,646,328
b) Income on investments	719,544	29,431,647	48,604,731	91,000,939
c) Interest on Fixed Deposits	127,640,778	38,578,634	170,537,398	80,270,646
2 Other Income	574,867,936	326,464,423	976,175,404	507,110,058
3 Total Income (1+2)	2,749,498,886	1,864,903,089	5,051,570,434	3,410,027,971
4 Interest and Finance Cost	1,222,362,388	900,909,803	2,241,777,486	1,734,390,023
5 Operating Expenses (i+ii+iii+iv)	988,769,309	585,154,739	1,777,345,294	1,046,790,058
i) Employees cost	721,475,773	419,075,657	1,305,021,117	768,659,797
ii) Depreciation and amortisation expenses	34,822,544	19,383,266	55,944,181	31,882,454
iii) Other Operating expenses	232,470,992	146,695,816	416,379,996	246,247,807
iv) Prior period items (net of income				
of related to previous periods/ years)	_	_	_	_
6 Total expenditure (4+5) excluding				
provisions and contingencies	2,211,131,697	1,486,064,542	4,019,122,780	2,781,180,081
7 Operating Profit before Provision and Contingencies (3-6)	538,367,189	378,838,547	1,032,447,654	628,847,890
8 Provisions (Other than tax) and contingencies	70,161,025	250,208,780	145,343,258	491,331,496
9 Exceptional items	-	-	-	-
10 Profit from ordinary activities before tax (7-8)	468,206,164	128,629,767	887,104,396	137,516,394
11 Tax expense	155,543,090	38.916.957	304.718.445	42.060.638
12 Net profit for the year/ period	312,663,073	89.712.810	582,385,951	95,455,56
13 Paid-up equity share capital (Face	686,996,480	430,214,080	686,996,480	430,214,080
Value of the Share of Rs. 10 each)	000,990,400	430,214,000	000,990,400	430,214,000
14 Reserves excluding Revaluation				
Reserves (As per balance sheet of	5,246,902,312	1,966,271,566	5,246,902,312	1,966,271,566
previous accounting year)	0,2 :0,002,0 :2	1,000,27 1,000	0,210,002,012	1,000,27 1,000
15 Analytical Ratios				
i) Capital Adequacy Ratio	25.23%	18.68%	25.23%	18.68%
ii) Earning Per Share (EPS) * Annualised		4.17*	10.91	2.3
16 NPA Ratios	10.00	l "'''		
a) Gross/Net NPA	317509550 / 24505616	330890267.03/47365887.5	317509550 / 24505616	330890267.03/47365887.
b) % of Gross/Net NPA	1.27% / 0.10%		1.27% / 0.10%	2.11% / 0.30%
b) % of Gross/Net NPA	1.27% / 0.10%		1.27% / 0.10%	2.11% / 0.30%

Place: Bhubaneswar Date: 21.06.2019

2.24%*

0.98%

c) Return on Assets*(Annualised)

CIN: U65999OR1986PTC015931 Regd Office: At- 1215/1401, Khandagiri Bari, Infront of Jayadev Vatika, Khandagiri, Bhubaneswar- 751030, Odisha

For Annapurna Finance Private Limite Sd/-

2.2%

Dibyajyoti Pattanaik Director

0.54%

Place: Kolkata Dated: 24th June 2019

Karvy's toll free No. 1-800-34-54-001 for any further clarifications

For **ORIENT PAPER & INDUSTRIES LTD**. (P.K. Sonthalia)

President (Finance) & CFO

LIQUORS INDIA LIMITED

Registered office: 8-120, IDA, NACHARAM, HYDERABAD, TELANGANA, 500076; Corporate Office: A-301, Hetal Arch, S V Road, Malad (W), Mumbai - 400064; Phone No.: 2717-2057; Website: www.liquorsindia.com; E-mail: lil85@rediffmalil.com RECRUITMENT OF COMPANY SECRETARY (CS)

A well reputed Public Company is looking for a young and dynamic male/female Company Secretary having a post qualification experience of 1-2 years and having knowledge of public Company. Candidate should possess strong interpersonal communication skills and experience of independently handling secretarial matters as well as compliance matters of public. Listed Company experience will be advantage. Candidate will be working at the Corporate Office of the Company situated at Mumbai

Interested Candidate shall forward their CV at the e-mail of the Company at lil85@rediffmalil.com. Shortlisted candidates will be contacted and invited for the

FOR LIQUORS INDIA LIMITED

ANIL BENIPRASAD AGRAWAL DIRECTOR DIN: 00014413

COMFORT SECURITIES LIMITED



Place: Mumba

Date: June 24, 2019

CIN: U67120MH2002PLC136562 red office: A-301, Hetal Arch, S V Road, Malad (W), Mumbai - 400064; Phone No.: 022-2844-9765/66/67. Fax No.: 022-2889-2527 Website: www.comfortsecurities.co.in E-mail: info@comfortsecurities.co.in

RECRUITMENT OF COMPANY SECRETARY (CS

A well reputed Public Company is looking for a young and dynamic male/female Company Secretary having a post qualification experience of 1-2 years and having knowledge in the field of securities market. Candidate should possess strong interpersonal $communication \, skills \, and \, experience \, of \, independently \, handling \, secretarial \, matters \, as \,$ well as compliance matters for securities Company.

Interested Candidate shall forward their CV at the e-mail of the Company at info@comfortsecurities.co.in/ipo-commotrade@comfortsecurities.co.in. Shortlisted candidates will be contacted and invited for the interview

FOR COMFORT SECURITIES LIMITED

ANIL BENIPRASAD AGRAWAL

DIN: 00014413

मा.सचिव

Date: June 24, 2019

जाहीर सूचना

श्री. गिरलॅण्ड ॲन्थोनी हर्फत हे अनमोल को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: प्लॉट क्र बी-४, गाव पहाडी, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४०००६२ चे सदस्य आहेत आणि सासोयटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.६०४–ए धारक असून त्यांचे कोणतेही वारसदार न नेमता ०५.०७.२०१८ रोजी निधन झाले श्रीमती शिल्पा गिरलॅण्ड हर्फत व श्री. शॅन्डोन ज्यड हर्फत यांनी मयत सदस्याचे शेअर्स त्यांच्या संयत नावे हस्तांतरणासाठी अर्ज केलेला आहे

सोसायटी याद्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/ तिच्या /त्यांच्या दावा / आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, प्तोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालयात सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता ठिकाण : मुंबई अनमोल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. दिनांक: २५.०६.२०१९ अनमोल को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता–प्लॉट क्र. बी–४, गाव पहाडी, गोरेगाव

मे उप निबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय

मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई ६/६०३ दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसा. हनुमान चौक, नवघर रोड, मुलुड (पुर्व) मुंबई-४०००८१.

जाहिर नोटीस

शिवशंभो को-ऑप क्रेडीट सोसायटी

पत्ता : साहेबराव गवई चाळ, रुम न १, आंबेडकर नगर, कांजूर गाव, भांडूप (पूर्व), मुंबई-४०००४२. अनुक्रमांक १ ते ८

खालील दर्शविलेल्या जाब देणार याना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जद पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्याव नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्त उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असुन दिनांक २८.६.१९ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता आपण स्वतःवरील पत्त्यावर हजर राहुन आपले म्हणणे नमुव करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी.

अ.	जाब देणाऱ्यांचे नाव	अर्ज	दावा	दावा	जाब	पुढील		
क्र.		दाखल	क्रमांक	रक्कम	देणार	सुनावणी		
		दिनांक		रुपये	क्रमांक	दिनांक		
٩	किशोर सत्यवान वराडकर	4.८.98	२७१	२३९५१६	٩	२८.६.१९		
२	अर्जून गोपाळ नाडार	4.८.9९	२७१	२३९५१६	२	२८.६.१९		
3	अरुण जयशंकर तिवारी	4.८.9९	२७१	२३९५१६	3	२८.६.१९		
8	इरफाप रईस पठान	4.८.9९	२८०	२०६१८०	२	२८.६.१९		
4	रुखसाना हनिफ पठान	4.८.9९	२८०	२०६१८०	3	२८.६.१९		
Ę	विट्ठल मच्छिंद्र गवळी	4.८.9९	२८१	१५४१६२	٩	२८.६.१९		
Ø	सूर्यकात वसत निळे	4.८.9९	२८१	१५४१६२	२	२८.६.१९		
L	विलास नामदेव सोनावणे	५.८.१९	२८३	१०८१५७	२	२८.६.१९		
Ę	ही नोटीस आज दिनांक २१-६-२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.							

सही/-उप निबंधक (शिक्का सहकारी संस्था (परसेवा)

-मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि. मुंबई

'एच' फॉर्म हरवले आहे

मी, **मिहीर के. भन्साली,** कंपनीचा मालक, मास्टर टेक इंजिनिअरिंग <mark>कंपनी</mark> म्हणून व्यवसाय चालवित आहे, रमएसटी क्र. **२७१०००८०५९७व्ही** व सीएसटी क्र. २७१०००८०५९७सी धारक आहे, येथे सुचित करीत आहे की, सुपरसॉनिक डिस्ट्रीब्युशन ॲण्ड सर्विसेस प्रा.लि., नोंद

क्र.२७१०००९६२१४, पत्ताः ९८, प्रिन्सेस स्ट्रीट, मनसुर इमारत, ५वा मजला, मुंबई-४००००२ द्वारे वितरीत क्र.एमएच-१३/०३९५३३ दि. १२.०८.२०१३, माझगाव धारक सीएसटी ॲक्ट अंतर्गत नमना 'एच' मधील घोषणा हरवली किंवा गहाळ

झाली आहे. जर कोणास सापडल्यास संपर्क ९८२०१४२५४३

येथे सूचना देण्यात येत आहे की, ७१ संरचनासह एकत्रित जमीन किंवा मैदानाचे भाग किंवा खंड क्षेत्रफळ ३०७८.८ चौ.मी., सीटीएस क्र.५४२/ए ५४२/ए-१ ते ५४२/ए-३९, गाव मालाड, तालक बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, राणी सती मार्ग मालाड (पूर्व), मुंबई-९७.

म्हणून आम्ही जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंव भागावर विक्री, वारसा हक्क, मृत्युपत्र तसेच अन्य इतर कायदेशीर वारसदारांचा कोणताही दावा किंव आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचा दावा आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा अरे सर्व अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी त्याग केले आहेत किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले

विक्रम खंडेलवाल-९८२१०६५६२६ दिनांक : २५.०६.२०१९

Amal Ltd

310 B, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai 400028, Maharashtra, India amal@amal.co.in I (+91 22) 39876000 I www.amal.co.in CIN: L24100MH1974PLC017594

NOTICE is hereby given that the 45th Annual General Meeting of the Members of Amal Ltd will be held on Friday, July 19, 2019, 11:30 am at The Synthetic and Art Silk Mills Research Association, Sasmira, Sasmira Marg, Worli, Mumbai 400 030, Maharashtra, India.

TAKE FURTHER NOTICE THAT pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from July 06, 2019 to July 12, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General

The Annual Report including Notice of the AGM and other documents are couriered I e-mailed to the Members by June 24, 2019 and can be downloaded from the following website link:

https://www.amal.co.in/investors/information-for-stakeholders/annual-reports/

The Company is pleased to provide to the Members facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and the business may be transacted through remote e-voting services provided by Central Depository Services (India) Ltd. Remote e-voting will commence on July 16, 2019 at 09:00 am and will end on July 18, 2019 at 05:00 pm. The Members holding shares on Friday, July 12, 2019 (cut-off date) will be entitled to exer their voting rights either through remote e-voting or at the AGM. Remote e-voting will not be allowed beyond the end time. The Members exercising to vote through remote e-voting can attend the AGM but will not be allowed to vote again at the AGM. The Members who have not opted remote e-voting will be provided ballot paper at AGM to cast their vote. Any person, who becomes a Member after the dispatch of notice and holding shares as on the cut-off date may obtain the login details I Sequence Number by sending a request at mahesh.masurkar@linkintime.co.in.

In case of queries or issues regarding e-voting please contact Mr Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Ltd. 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai 400 013, Maharashtra, India, E-mail address; helpdesk.evoting@cdslindia.com, Telephone; 1800 225 533 or Mr Mahesh Masurkar, Link Intime India Pvt Ltd, C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 E-mail address: mahesh.masurkar@linkintime.co.in, Telephone: (+91 22) 4918 6270 or write us at igc@amal.co.in

By the Order of Board Rajeev Kumar Date: June 24, 2019 Managing Director



कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंद.कार्या.: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१.

शाखा कार्यालय: नयतीयनिटी. ४था मजला. झोन २. येखडा. पणे-४११००६

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी कोटक महिंद्रा बँक लिमिटेड यांचा शाखा कार्यालय १५९-ए, विनय भव्य कॉम्प्लेक्स, ५वा मजला, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (पु.) मुंबई-४०००९८ यांच्याकडून कर्ज घेतले होते आणि त्यावरील व्याज केएमबीएलकडे भरण्यास कस् . केलेली आहे आणि असे की, त्यांचे कर्ज खाते भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार ३० में, २**०१९ रोजी** नॉनपरफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी केएमबीएलकडे स्थाव लमत्तेची प्रतिभूती दिली होती त्याचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जाचे तपशील व थकबाकी रक्का

आणि कर्जदाराद्वारे केएमबीएलला ७ जून, २०१९ रोजी देय रक्कम खाली नमुद केलेली आहे. कर्जदार व सहकर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील वाक्षरीकर्ता हे केएमबीएल, प्रतिभूत धनकोंचे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. जर र्जिदार व सहकर्जदार यांनी सदर सूचनेच्या ६० दिवसांत त्यांच्या नावासमोर नमुद थकबाकी रक्कम जम न केल्यास सरफायसी कायद्याच्या केलम १३ चे उपकलम (४) अन्वये प्रतिभूत अनकोंना असलेल्या एक किंवा अधिक अधिकारांचा वापर खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे केला जाईल, ज्यामध्ये मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री करण्याचा अधिकार आहे. सर्वसामान्य जनतेस सल्ला आहे की, त्यांनी खालील नमुद लमत्तेसह व्यवहार करू नये.

कर्जदार व सहकर्जदाराचे नाव/खाते क्रमांक एचएफ २०९९६४

. श्री. संजय जे. गोसाई (कर्जदार)

पत्ता : फ्लॅट क्र.५१, सी ट्रोईका इमारत ३, क्रॉस रोड, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००६७. मंबर्ड. दुसरा पत्ता: पलॅट क्र.२०२, टॉवर ६, रुस्तमजी ओझोन, एस.व्ही. रोड, गोरेगाव (प)-४००९०४,

ु ... २. श्रीमती चेतना संजय गोसाई (सहकर्जदार)

पत्ता : फ्लॅट क्र.५१, सी टोईका इमारत ३, क्रॉस रोड, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पूर्व, मूंबई

परिशिष्ट ए

केएमबीएलकडे अधिभारीत मालमत्तेची यादी केएमबीएलकडे तारण स्थावर मालमत्तेचे सविस्तर वर्णन खालील मालमत्तेवर तारण : फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, टॉवर-०६, एस.व्ही. रोड, गोरेगाव (प),

परिशिष्ट बी	
७.०६.२०१९ रोजी कर्ज सुविधेकरिता थकबाकी रकमेचे तपशील	
पशील (एचएफ-२०९९६४)	रक्कम (रु.)
द्दल थकबाकी (स्विकृत, दंडात्मक व्याज व इतर शुल्क समाविष्ट)	रु.२८,७३,१२८.६१
कूण रक्कम (रुपये अट्ठावीस लाख त्र्याहत्तर हजार एकशे अट्ठावीस	1
गणि पैसे एकसष्ट फक्त)	रु.२८,७३,१२८.६१
देनांक : २५.०६.२०१९ कोटक र्मा	हेन्द्रा बँक लिमिटेडकरिता
 - 	mora atean

Five X Tradecom Limited (Formerly Five X Finance & Investment limited)

CIN: L74110MH2010PLC201249 Regd. Off: Office No. 207/C, Shivai Ind. Estate, Bldg No. 89, Andheri Kurla Road,

Sakinaka, Andheri East Mumbai - 400 072. Tel: 022 60603001 | Email: fivexfinance@gmail.com | website: www.fivexfinance.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby inform that on June 24, 2019, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice under Section 110 and 108 of the Companies Act, 2013 read with $\hbox{Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Amendment Rules,}\\$ 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2016 including and statutory modification or re-enactment thereof for the time being in force, and other applicable provisions, along with Postal Ballot Forms and a self-address Business Reply Envelope to the members whose e-mail addresses are not registered and sent e-mail to the members whose e-mail addresses are registered and whose name appeared in the Register of members of Beneficial Owners as on the cut-off date i.e. June 14, 2019, seeking

The Company is providing to its members with the facility to cast their vote electronically through the e-voting services provided by National Securities Depository Limited ("NSDL" and also to cast vote through a Postal Ballot Form where members do not have access to

The voting, both through Postal ballot and through e-voting, will commence on 25.06.2019 and ends on 24.07.2019 (both days inclusive). The e-voting module shall thereafter be disabled by NSDL. The Postal Ballot Forms received after the said date shall be invalid and shall be strictly treated as if the reply from the member has not been received

The Board of Directors has appointed Mr. Nitesh Chaudhary, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the postal ballot/ e-voting process in a fair and transparent

Members can opt for only one mode voting, i.e. e-voting or Postal ballot Form. In case Members cast their votes from both modes, voting done by e-voting shall prevail and votes cast through Postal Ballot Form shall be treated as invalid.

The Postal Ballot Notice and Postal Ballot Form are also available for download from Company's website www.fivexfinance.com and from NSDL website www.evoting.nsdl.com. Any Member who does not receive the Postal Ballot Form may send an email to

fivexfinance@gmail.com and obtain a duplicate thereof. For voting instructions, electronically or otherwise, Members are requested to refer the

'Instructions for Voting' section of the Postal Ballot Notice, issued by the Company. In case of any queries or grievances connected with e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQ's) for Members and e-voting manual for Members available at 'Download Section' of www.evoting.nsdl.com or may contact NSDL at toll free no. 1800 222 990. Members may also contact fivexfinance@gmail.com in case any grievances connected with the voting process.

The results of the Postal Ballot would be announced At the Registered Office of the Company on 25.07.2019 by 5.00 pm IST. The said results along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.fivexfinance.com at its registered Office. The Results along with the Scrutinizer's report shall also be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE.

By order of the Board of directors For Five X Tradecom Limited

Sd/-

Vijayshree Desai

Date: June 24, 2019

Chairman & Managing Director

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड नोंद.कार्या: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स,

शाखा कार्यालय: नयतीयुनिट्री, ४था मजला, झोन २, येरवडा, पुणे-४११००६

मागणी सूचना

वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी **कोटक महिंद्रा बँक लिमिटेड** यां शाखा कार्यालय १५९-ए, विनय भव्य कॉम्प्लेक्स, ५वा मजला, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (पु.). मुंबई-४०००९८ यांच्याकडून कर्ज घेतले होते आणि त्यावरील व्याज केएमबीएलकडे भरण्यास कसूर केलेली आहे आणि असे की, त्यांचे कर्ज खाते भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार **०३ जून**, २०१९ रोजी नॉनपरफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी केएमबीएलकडे स्थाव मालमत्तेची प्रतिभती दिली होती त्याचे तपशील खाली नमद केले आहे. कर्जाचे तपशील व थकबाकी रक्ष आणि कर्जदाराद्वारे केएमबीएलला ०७ जून, २०१९ रोजी देय रक्कम खाली नमुद केलेली आहे.

कर्जदार व सहकर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खाली वाक्षरीकर्ता हे केएमबीएल, प्रतिभूत धनकोंचे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या तरतदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई सरू केली आहे. ज . कर्जदार व सहकर्जदार यांनी सदर सूचनेच्या ६० दिवसांत त्यांच्या नावासमोर नमुद थकबाकी रक्कम जमा ं केल्यास सरफायसी कायद्याच्या केलम १३ चे उपकलम (४) अन्वये प्रतिभूत घनकोंना असलेल्या एक किंवा अधिक अधिकारांचा वापर खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे केला जाईल, ज्यामध्ये मालमत्तेचा ताब घेऊन विक्री करण्याचा अधिकार आहे. सर्वसामान्य जनतेस सल्ला आहे की, त्यांनी खालील नमुद मालमत्तेसह व्यवहार करू नये.

कर्जदार व सहकर्जदाराचे नाव/खाते क्रमांक आरएचबी-९०८० व आरएचबी-९०९२ १. श्रीमती तनुजा परेश कनसारा (कर्जदार)

पत्ता : डी ७०२, गोकुळ हाईटस्, गोकुळ टाऊनशिप, बोळींज, आगाशी रोड, विरार (पश्चिम)-४०१३०३, ठाणें.

. श्री. परेश चंपकलाल कनसारा (सहकर्जदार) पत्ता : डी ७०२, गोकुळ हाईटस्, गोकुळ टाऊनशिप, बोळींज, आगाशी रोड, विरार (पश्चिम)-

४०१३०३, ठाणे. 3. श्री. करण परेश कनसारा (सहकर्जदार) पत्ता : डी ७०२, गोकुळ हाईटस्, गोकुळ टाऊनशिप, बोळींज, आगाशी रोड, विरार (पश्चिम)-

परिशिष्ट ए

४०१३०३, ठाणे

आणि पैसे त्रेसष्ट फक्त)

केएमबीएलकडे अधिभारीत मालमत्तेची यादी केएमबीएलकडे तारण स्थावर मालमत्तेचे सविस्तर वर्णन

खालील मालमनेवर तारण : फ्लॅट क ७०२. डी विंग, गोकळ हाईटस, अगरवाल गार्डन्स को-ऑप हौसिंग सोसायटी, आगाशी रोड-४०१३०३.

परिशिष्ट बी ०७.०६.२०१९ रोजी कर्ज सुविधेकरिता थकबाकी रकमेचे तपशील **मुद्दल थकबाकी** (स्विकृत, दंडात्मक व्याज व इतर शुल्क समाविष्ट) रु.११,७६,२६२.६३ एक्ज़ण रक्कम (रुपये अकरा लाख शहात्तर हजार दोनशे बासष्ट

परिशिष्ट बी	
०७.०६.२०१९ रोजी कर्ज सुविधेकरिता थकबाकी रकमेचे तपश्	गील
तपशील (आरएचबी-९०९२)	रक्कम (रु.)
मुद्दल थकबाकी (स्विकृत, दंडात्मक व्याज व इतर शुल्क समाविष्ट	হ) হ.१५,७२,६३०.७३
एकूण रक्कम (रुपये पंधरा लाख बाहत्तर हजार सहाशे तीस आ	णि
पैसे त्र्याहत्तर फक्त)	रु.१५,७२,६३०.७३
दिनांक: २५.०६.२०१९ कोटक	महिन्द्रा बँक लिमिटेडकरिता
तिकाण : मंबर्द	पाधिकत अधिकारी

नमुना क्र.आयएनसी-२५ए

कंपनीचे पब्लिक कंपनी ते प्रायव्हेट कंपनी असे रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय,

मुंबई क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

आणि

मे. रवितेज एक्सपोर्टस् लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: तळमजला, २१, ठाकूर इमारत, क्रांतीवीर राजगुरू मार्ग, भोरभाट लेन, गिरगाव, मुंबई-४००००४.

...अर्जदार

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, दि.२४ जून, २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी उपरोक्त नियम सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १४ अन्वये सदर रुपांतरणास प्रभाव देण्यासाठी केंद्र शासनाकडे अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीच्या खाली नम्द केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात

अर्जदारांच्या वतीने व करिता

सही-

नोंदणीकृत कार्यालय पत्ताः

तळमजला, २१, ठाकूर इमारत, क्रांतीवीर राजगुरू मार्ग, भोरभाट लेन,

गिरगाव, मुंबई-४००००४.

बाबु लाल जैन दिनांक : २५ जून, २०१९ संचालक ठिकाण : मुंबई (डीआयएन:०२४६७६२२)

(**adson**) आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेड सीआयएन:एल२७२९०एमएच१९७८पीएलसी०२०६४४ (टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडची उपकंपनी)

नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, वन बोलेवॉर्ड, लेक बोलेवॉर्ड रोड हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई-४०००७६, महाराष्ट्र. दूर.०२२-६६२५५६००, ई-मेल:investors@artson.net वेबसाईट:www.artson.net

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेड**च्या (कंपनी) सदस्यांची **४०वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि.२४ जुलै, २०१९ रोजी दु.३.०० वा. सेमिनार हॉल, दि विक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंड, तांडदेव एसी मार्केट समोर, ७३, तांडदेव रोड, मुंबई-४०००३४, महाराष्ट्र या ठिकाणी एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. जे कंपनीच्या www.artson.net वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्य नोंदपस्तक व कंपनीचे भागहस्तांतरण पुस्तक गुरुवार, दि.१८ जुलै, २०१९ पासून बुधवार, दि.२४ जुलै, २०१९ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद ठेवण्यात येईल.

४०व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/आरटीएकडे नोंद आहेत त्यांना दि.१९ जून, २०१९ रोजी विद्युत स्वरूपाने पाठविण्यात आली आहे आणि अन्य इतर सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर दि.२४ जून, २०१९ रोजी विहित पध्दतीने पाठविण्यात आले आहे.

--यापुढे ४०व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.artson.net वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे. ते investors@artson.net वर लेखी स्वरुपात ई-मेल करून प्राप्त करता येतील

नोंद दिनांक अर्थात दि.१७ जुलै, २०१९ रोजी सदस्य नोंद पुस्तकात किंवा डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना त्यांचे मत एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) एनएसडीएलद्वारे देण्यात आलेल्या ई-वोटिंगमार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपाने त्यांचे मत

रिमोट ई-वोटिंग रविवार, दि.२१ जुलै, २०१९ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि मंगळवार, दि.२३ जुलै, २०१९ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. एकदा मत दिल्यावर

जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित तारखेला अर्थात दि.१७ जुलै, २०१९ रोजी भागधारक म्हणून पात्र ठरले असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर किंवा आरटीएकडे विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत नमुद आहे जे कंपनीच्या आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. तथापि, जर सदस्य एनएसडीएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

कंपनीने कंपनीच्या ४०व्या एजीएममध्ये ई-वोटिंग व मतदान प्रक्रिया संचालनाकरिता तपासनिस म्हणून कार्यरत कंपनी सचिव श्री. विश्राम पांचपोर यांची नियुक्ती केली आहे.

े ते सदस्य रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहत एजीएममध्ये पन्हा मत देता येणार नाही

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी एनएसडीएलच्या वेबसाईटवर डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध यजर मॅन्यअल आणि सदस्यांकरिता फ्रिक्केन्टली आस्वड क्रेश्चन्स (एफएक्य) चा संदंभ घ्यावा किंवा टोल फी क १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा श्रीमती पळवी म्हात्रे, व्यवस्थापक, मे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र दूर::९१–२२–२४९९४५४५ किंवा ई–मेल pallavid@nsdl.co.in / evoting@nsdl.co.in मंडळाच्या आदेशान्वये

आर्ट्सन इंजिनिअरिंग लिमिटेडकरिता

सही/-

दीपक तिबरेवाल

कंपनी सचिव

एफसीएस८९२५

मुंबई, २५.०६.२०१९

凮 दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि. (मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँक)

रजिस्टर्ड ऑफिस: 'कॉसमॉस टॉवर', प्लॉट नं. ६,आयसीएस कॉलनी, युनिव्हर्सिटी रोड, गणेशखिंड, शिवाजीनगर, पुणे-७. फोन : ०२०-६७०८५३०८/६७०८५३९९

रु.११,७६,२६२.६३

						जाहीर	नोटी	स
अ. क्र.	शाखेचा सोल आयडी	शाखेचे नाव	लॉकर क्रमांक	लॉकर होल्डरचे नांव	लॉकर होल्डरचा पत्ता	जीएसटी वगळता दि. ३१/०५/२०१९ पर्यंतचे राहिलेले लॉकरचे भाडे	अ. क्र.	शा सो आ
990.	028	बोरीवली पश्चिम	932८	श्री. दिलीप वनमाळीदास चितालिया / सौ. दक्षा दिलीप चितालिया	ए ४०२, न्यू वंदना सीएचएसएल, एक्सर रोड, बोरीवली (प.)	¿¿٥٥	922.	0
999.	०२४	बोरीवली पश्चिम	१३५६	श्री. पारेख महेश अनंतराय / सौ. नयना एम. पारेख	५, चंदन बाळा, मोदी, पटेल रोड, भायंदर पश्चिम	९६००	9२३.	0
992.	899	ठाकूर विद्यामंदिर टीव्हीएम	१ १५/ ए	विद्या एम. लाड	अमीनाबाई चाळ, आर.नं. १, एम.जी. रोड, विलेपार्ले, पूर्व, मुंबई–५७.	ξ000	924.	0
993.	999	ठाकूर विद्यामंदिर टीव्हीएम	५६/सी	अल्पा सुधीर दलाल	१००, जोशी लेन, तळमजला, खांडवाला बिल्डींग, टिळक रोड, घाटकोपर पूर्व	90000	१२६.	0
				सुधीर सुरेश दलाल			920.	
998.	999	ठाकूर विद्यामंदिर टीव्हीएम	५८/सी	भावी राहुल गांधी	सी/४०५, गोकुळ गार्डन सीएचएस ठाकुर कॉम्प्लेक्स, कादिवली पूर्व–४००१०१	9२५००	926.	0
				राह्ल शैलेश गांधी				
994.	899	ठाकूर विद्यामंदिर टीव्हीएम	११६/सी	उमाशंकर जे. मौर्य	जय विंध्य वासिनी सीएचएस, दुर्गा मंदिराजवळ, कांदिवली पूर्व–४००१०१	७२००	9२९.	0
99६.	०१२	दादर	८६२	जाधव दत्तात्रय भिकू	पंचदीप सीएचएस लि., एच२-०:३, सेक्टर-२९, वाशी नवी मुंबई-४००७०५.	3040		
990.	०१२	दादर	५३	शीलावती आर. जोशी / जोशी रमेश	रूम नं. ५२, आर के. बिल्डींग नं. १, रानडे रोड, शिवाजी पार्क जवळ, भवानी शंकर, दादर	9८००	930.	0
99८.	०१२	दादर	९६	नाईक इंदुमती / नाईक वसंत / शहा जयश्री	माधववाडी, ५ वा मजला, ५८, दादर, मुंबई– ४०००२८.	२२५०	939.	0
998.	०१२	दादर	१२६	दुर्गे शिवाजी एन.	१/३८, जवळे रोड, विजय नगर, दादर-४०००२८	२२५०	937.	0
9२०.	०१२	दादर	८ 90	प्रसाद संत	२, अंबादास निवास, एस.के. रोड, माहीम, दादर, मुंबई–४०००२८	3000	933.	
929.	०१२	दादर	८६६	शास्त्री विट्ठल भास्कर	शास्त्री बिल्डींग, ज्ञानमंदिर रोड, दादर-४०००२८	3000	'**-	

अ. क्र.	शाखेचा सोल आयडी	शाखेचे नाव	लॉकर क्रमांक	लॉकर होल्डरचे नांव	लॉकर होल्डरचा पत्ता	जीएसटी वगळता दि. ३१/०५/२०१९ पर्यंतचे राहिलेले लॉकरचे भाडे
922.	०१२	दादर	एस - १०१	गुरम प्रकाश/ गुरम वंदना	६, नीलकंठ, ३२, डी. एल. वैद्य रोड, दादर–४४००२८	<u> </u> 3040
9२३.	०१२	दादर	एस-८९	गोखले गजानन / श्रद्धा गोखले	१०, डी.एल. वैद्य रोड, दादर, मुंबई-४०००२८.	3000
928.	०१२	दादर	१४०५	जास्मीन कमल दादलानी/ दिपक रोचिराम दर्यानानी	९६/१६, मोहिनी मेन्शन, ३ रा मजला, फ्लॅट नं. १७, सायन पूर्व – ४०००२२.	४५००
924.	०१२	दादर	२८७	परळकर भाग्यश्री	टी–२७/०११, म्हाडा, प्रतीक्षा नगर, सायन, मुंबई– ४०००२२	3000
१२६.	०१२	दादर	9097	शारदा साळुंके	१६८/बी, बिल्डींग नं. ९, विजय सदन, डॉ. आंबेडकर रोड, दादर–४०००१४	3000
9२७.	०१२	दादर	३०६	अरुण रघुवीर लाड	१२/१, जयजीवन निवास, गोखले रोड (न्यू)–४०००२८	4800
9२८.	०१२	दादर	७६२	विजय गोणे	बी-३, सर्वाध भुवन, गोखले रोड (न्यू), दादर, मुंबई- ४०००२८.	१६८००
928.	०२२	मुलुंड पश्चिम शाखा	२९७	पलानी धुव निलेश हिम्मतलाल धुव निलेनी जयेश मेहता	४०२, सिद्धी अपार्टमेंट, बाळराजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई–४०००८०	8000
930.	०२२	मुलुंड पश्चिम	४८९	जयश्री हर्षद मेहता हर्षद शांतीलाल मेहता	१२०/११०, हिंदुस्तान चौक, मुलुंड कॉलनी, मुंबई- ४०००८०	4400
939.	०२२	मुलुंड पश्चिम	६२	शहा निरुपमा भुवनेश्वर	६३/११, अनंत, हिंदुस्तान चौक, मुलुंड कॉलनी, मुंबई-४०००८२	4400
937.	०२२	मुलुंड पश्चिम	9६३	शहा प्रशांत एस	बी–३२, महावीर शिखर, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई–४०००८०	4024
		<u> </u>	-A . c	शहा ईला एस.		92000
933.	०२२	मुलुंड पश्चिम	जी–५६	जितेंद्र एन. शहा	सी–२०, जय हंसा सागर, गोवर्धन नगर, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई – ४०००८०	1 17000
				माया जितेंद्र शहा	, 335, 3.4 050	

आपणांस कळविण्यात येते की, सदर नोटीस जाहीर झाल्यापासून १५ दिवसांचे आत आपण लॉकर भाडे पोटी थकीत असलेली रक्कम भरावी. आपण लॉकर भाड्याची थकीत रक्कम वसुलीकामी आपण धारण केलेले लॉकर बँकेच्या प्रोसिजरप्रमाणे तोडून उघडण्यात येईल व त्यामध्ये मौल्यवान डाग आढळल्यास त्याचा जाहीर लिलाव करून विकण्यात येतील व सदर विक्रीपोटी आलेल्या रकमेतून लॉकरचे थकीत भाडे व लॉकर उघडण्यासाठी आलेला सर्व खर्चा (सदरच्या जाहीर नोटिसीच्या खर्चासह) वसूल करण्यात येईल. सदर व्यवहार झाल्यानंतर याबाबत आपणांकडून कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. सदर प्रकरणी होणाऱ्या सर्व खर्चास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी. कळावे.

दिनाक : २५/०६/२०१९ स्थळ : मुंबई

अधिकृत अधिकारी